R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🕉 आप और आपका भविष्य

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or content contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.





www.navshakti.co.in

My client **Sri. K.H.Arjun,** aged 36 years, S/o K.H.Mruthanjaya Shukla Kuttera, R/at No.1652, 5th Cross, 16th Main, Near Ganesh Temple, BSK 1st Stage, 2nd Block, Bangalore - 560050, is Purchasing the schedule Property from its owner Smt. Kanchan Todi, aged 49 years, W/o Sanja Agarwal, R/at No.902 (1002) Anant Building, Plot No.88, 2), Sector No.29, Vashi Navi Mumbai 400703, and has entered into sale agreement Dated : 24-05-2023, Any person having an claim/right over the said property may contact the undersigned with necessary documents i support of his/her claim within 7 (Seven) days from today to the address given below or call upon to the mobile number provided hereunder in support of their claim, if any, failing which it will b treated by my client that there are no objections from any person for our client to purchase schedul property and my client would go ahead with the sale transaction and shall not be liable for any clair

PUBLIC NOTICE

SCHEDULE

All that piece and parcel of immovable Residential Apartment bearing Municipal New No.20/17 Old No.4073) situated in Level -7 of Block-4 in "PRESTIGE SOUTH RIDGE" That has beer assigned BBMP PID No.55-771-20/170 Constructed On Municipal No.20, (Old No.125/43), 4th Cross, Dattatreya Nagar, Municipal Ward No.55 of Padmanabhanagar, Bangalore, and measurin 2891 Sq.feet of SBA, with right to use One Covered Car parking Space in the Basement and 169 Sg. feet of LIDS in Municinal No. 20 (Old No. 125/43, 4th Cross, Dattatreva Nagar, Municinal Wa No.55 of Padmanabhanagar, Bangalore, and bounded on: **East by**: Open Towards open space in Block-4 of "PRESTIGE SOUTH RIDGE", **West by**: Open Towards open space in Blockof "PRESTIGE SOUTH RIDGE", North by: Entrance and Lobby in Level -7 in Block -4 of "PRESTIG OUTH RIDGE", **South by**: Open Towards open space in Block-4 of "PRESTIGE SOUTH RIDGE"

No.6/6, 1st Floor, 4th Main, Kumarapark West, Seshadripuram, Bangalore - 560020, Mob.: 9886438007

GRAND FOUNDRY LIMITED CIN: L99999MH1974PLC017655

Regd Office: 327, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034. Regd Umce: 327, Arun Chambers, rando nodes, maines.

Ph. No. 022-23526316; E-mail Id:-cs@gfsteel.co.in; Website: www.gfsteel.co.in
(Rs. in Lakhs except EPS) Extract of Audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2023

	Results	for the Quarte	rs Ended	Year to date figures for the year ended	Previous year ended
Particulars	31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22
	Audited	Un-audited	Audited	Audited	Audited
Total Income from operations (net)	10.29	0.18	0.00	10.47	1.6
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	-83.55	-7.08	-4.02	-110.43	-21.2
Net Profit / (Loss) for the period (before tax, (after) exceptional and / or extraordinary items)	-83.55	-7.08	-4.02	-110.43	-21.2
Net Profit / (Loss) for the period (after tax, exceptional and / or extraordinary items)	-83.55	-7.08	-3.35	-110.43	-21.2
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-83.55	-7.08	-3.35	-110.43	-21.2
Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 4 per share)	1,217.20	1,217.20	1,217.20	1,217.20	1,217.2
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet date	118.82	118.82	118.82	118.82	118.8
Basic and diluted earning per share (EPS)	-0.07	-0.01	0.00	-0.09	-0.0

31st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and its extract is available on the Stock Exchanges websites i.e. BSE Ltd. (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and website of the Company i.e. www.gfsteel.co.in

Place : Mumba Date : May 27, 2023 Director and CEC DIN: 00734650

டூடு C.J. GELATINE PRODUCTS LIMITED

CIN-L24295MH1980PLC023206

Regd. Office: Plot No. 237, Azad Nagar Rahivashi Sangh, Acharya Donde Marg, Sewree (W) Mumbai - 400015 (M.H.) Tel: 07480-423308, 423301

Email: cjsecretarial@gmail.com ^a Web: http://www.cjgelatineproducts.com

STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON 31ST MARCH, 2023

	FUR THE QUARTER & TE	AR ENDE	ED ON 31	WARC	,п, zuzs	
					(Rs. in Lacs	except EPS)
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.23 (Audited)	Quarter ended 31.12.22 (Unaudited)	Quarter ended 31.03.22 (Audited)	Year ended 31.03.23 (Audited)	Year ended 31.03.22 (Audited)
1.	Total Income from Operations (Net)	1004.027	902.533	1155.163	3680.380	3967.235
2.	Net Profit / (Loss) for the period (before	28.556	10.143	22.221	31.866	40.742
3.	tax, Exceptional and Extra ordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary and / or Exceptional items)	28.556	10.143	22.221	31.866	40.742
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	19.623	10.143	16.171	22.932	34.691
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period after tax) and other Comprehensive Income (after tax)	19.623	10.143	16.171	22.932	34.691
	Paid-up Equity Share Capital	481.33	481.33	481.33	481.33	481.33
7.	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year (i.e. 31.03.2021)			-64.950		
8.	Earnings per share (of Rs.10/- each) (for continued & discontinued operations) Basic & Diluted	0.407	0.211	0.336	0.480	0.720

The above is an extract of the detailed format of quarterly and year to date Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBL (L isting and Other Disclosures Requirem Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) (www.bseindia.com) and on Company's website (www.cjgelatineproducts.com)

> For, C.J.Gelatine Products Limited By order of the Board

Place: Mandideep Date: May 27, 2023

Jaspal Singh Chairman & Managing Director Din: 01406945

ABM KNOWLEDGEWARE LIMITED

SEI CMMI Level 5 I ISO 20000-1:2018 I ISO 9001:2015 I ISO 27001:2013 Compliant Software & Services Company

Regd. Office: ABM House, Plot No.268, Linking Road, Bandra (West), Mumbai - 400 050. Tel:- 91 22 4290 9700,

Fax - 91 22 4290 9701 CIN: L67190MH1993PLC113638, Email - egovernance@abmindia.com, Website - www.abmindia.com **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS**

	FOR THE QUARTER AN	ID YEAR E	NDED 31	" MARCH	2023				
							(₹ in Lacs)		
Sr.			STANDALO	ONE	С	ONSOLIDAT	OLIDATED		
No.		Quarter	_Year	Quarter	Quarter	_Year	Quarter		
		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended		
			31.03.2023			31.03.2023			
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Total Income from Operations (Net)	1,580.09	6,564.72	2,000.29	1,915.70	7,974.29	2,171.80		
2	Net Profit/(Loss) for the period								
	(before tax and exceptional items)	400.36	1,672.93	323.73	365.20	1,851.46	275.33		
3	Net Profit/(Loss) for the period before tax								
	(after exceptional items)	400.36	1,672.93	323.73	365.20	1,851.46	275.33		
4	Net Profit/(Loss) for the period after tax								
	(after exceptional items)	314.38	1,288.09	242.73	341.73	1,454.78	246.30		
5	Total Comprehensive Income for the period								
	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	321.31	1,295.02	224.55	349.22	1,457.76	227.94		
6	Equity Share Capital (Face value Rs 5/- each)	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11		
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)		19,965.75			20,044.39	18,965.53		
8	Earnings per equity Share (of Rs. 5/- each)								
	(Not annualised)								
	(1) Basic (Rs.)	1.61	6.47	1.12	1.64	6.64	7.24		
l	(2) Diluted (Rs.)	1 61	6 4 7	1 12	1 6/	6.64	7 2/		

(2) Diluted (Rs.) Notes:

Place : Mumbai

Dated: May 26, 2023

- (1) The above audited financial results for the quarter and year ended March 31. 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 26, 2023. The Statutory Auditors of the Company, Borkar & Muzumdar, Chartered Accountants, have audited the above consolidated financial results for the guarter / year ended March 31, 2023.
- (2) The above is an extract of the detailed format of the Statements of Audited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statements of Audited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange's website at www.bseindia.com and also on Company's website at www.abmindia.com
- (3) The Board has recommended Final Dividend of Rs. 1.25 per share i.e. 25 %, which agreegate to Rs. 250.03 lacs for the yea ended March 31, 2023.
- (4) Figures for the quarter ended March 31, 2023, and March 31, 2022, as reported in these financial results, are the balancing figures between audited figures in respect of relevant full financial years and the reviewed year-to-date figures upto the end of the third quarter of the respective financial years.
- (5) The Board of Directors of the Company decided to hold the 30th Annual General Meeting on Wednesday 09th August, 2023. The Register of Members of the Company will remain closed from Thursday, 03rd August 2023 to Wednesday, 09rd August, 2023 (both days inclusive) for the purpose of payment of Final Dividend and Annual General Meeting of the Company.

For ABM Knowledgeware Limited

(Prakash B. Rane)

12 THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SUNDAY | MAY 28, 2023

SIMPLEX CASTINGS LIMITED CIN- L27320MH1980PLC067459 Reg. Office: 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road,

			Quarter ende	d	Year ei	Rs in Lace
Sr.	Particulars	31.03.2023		31.03.2022		
no.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	4504.07	3078.85	3178.23	11790.15	9266.81
2	Net Profit/(Loss) from operations before					
	exceptional items and tax	52.32	46.33	162.84	235.55	202.95
3	Net Profit/(Loss) before tax	52.32	(1348.77)	162.84	(1890.28)	202.95
4	Net Profit/(Loss) for the period after tax	(108.90)	(1125.82)	125.39	(1698.85)	152.15
5	Total Comprehensive Income for the period					
	(Comprising Profit/(Loss) and other					
	Comprehensive income for the period)	(122.96)	(1125.82)	184.96	(1712.92)	212.03
6	Paid-up equity share capital	613.12	613.12	613.12	613.12	613.12
	(Face Value of the Share shall be indicated)	10.00	10.00	10.00	10.00	10.00
7	Other Equity excluding revaluation reserves				2436.00	4148.74
8	Earnings Per Share of Rs 10/-					
	each (not annualised):					
	a) Basic	(1.78)	(18.36)	2.05	(27.71)	2.48
	b) Diluted	(1.78)	(18.36)	2.05	(27.71)	2.48

Andheri (West), Mumbai - 400053 | Email: cs@simplexcastings.com

Notes:

Date: 27.05.2023

31, 2023 is as under.

(after tax)]

Basic

Diluted

items

Basic

Place: Mumbai

Dated: 27th May, 2023

6. Equity Share Capital

2.

1 Total Income from Operations

PARTICULARS

Net Profit/(Loss) for the period (before Tax,

Net Profit/(Loss) for the period before Tax (afte

Net Profit/(Loss) for the period after Tax (after

Total Comprehensive Income for the period

(after Tax) and Other Comprehensive Income

Reserves (excluding Revaluation reserves) as

shown in the Balance Sheet of previous year

(for continuing and discontinuing operations) Earnings per equity share before exceptiona

Earnings per equity share after exceptional

8. Earnings Per Share (of ₹ 2/- each)

[Comprising Profit / (Loss) for the period

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock exchange website www.bseindia.co and on the Company website www.simplexcastings.com

The above results were reviewed by Audit Committee in its meeting held on 27th May, 2023 and approved b the Board of Directors in its meeting held on 27th May, 2023.

> For, Simplex Castings Limited (Sangeeta Ketan Shah)

> > (₹ in Lakhs)

Corresponding

31.03.2022

(Audite

10,234.0

216.7

216.7

156.33

179.21

331.2

0.95

0.94

0.95

0.94

months ended in

the previous yes

Place : Bhilai Director Managing Director

HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078. Email: corporate@hirect.com Tel.: +91-22-25696789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

CORRIGENDUM TO THE EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS ' FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

This is in reference to the extract of standalone audited financial results for the quarter and year ended

March 31, 2023 published in this paper on May 27, 2023, due to inadvertence, "Equity Share Capital" should be

read as Rs. 342.48 (in lakhs) instead of Rs. 342.27 (in lakhs) and "Reserves (excluding Revaluation reserves)

as shown in the Balance Sheet of previous year" - "Year to date figures for the current period ending 31/03/2023"should be read as Rs. 10,828.96 (in lakhs) instead of Rs. 10,829.17 (in lakhs). The error has been

rectified and the corrected extract of standalone audited financial results for the guarter and year ended March

Quarter Ending

31.03.2023

(Audited

11,158.68

(324.83

(245.51

(244.21

342.48

5.02

4.99

(1.48)

(1.48)

Note: 1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of

Regulation 33 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulation, 2015.

hirect.com

carried out the audit of the financial results for the quarter and year ended 31st March, 2023 under

2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter and year ended

31st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com) and

Directors of the Company at the meeting held on 26th May 2023. The Statutor

(www.nseindia.com) and also on the Company's website www.hirect.com.

Year to date

figures for the

current period

endin 31.03.202

(Audited

35,909.94

208.27

(868.36)

(636.29

(624.88

342.48

2.66

2.64

(3.84)

FOR HIND RECTIFIERS LIMITED

SURAMYA NEVATIA

MANAGING DIRECTOR & CEO

(DIN: 06703910)

10.828.9

Milgrey Finance and Investments Limited

Kandivali (East), Mumbai – 400 101 **Phone:** 022-29651621 **Email:** milgreyfinance@gmail.com

(Amount in Lakhs except EPS)

Note: The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the quarter ended is available on the website of the Stocl Exchange i.e. (www.bseindia.com).

By Order of the Board

Date: 26th May 2023 Place: Mumba

Regd Office: 503, Western Edge II, Western Express Highway, Borivali (E), Mumbai 400066 CIN: L40102MH2011PLC221715 Tel: 022 28702070

	Statement of Audited Financial ended on 31s			r and year (Rs. in Lakhs)
Sr.	Particulars		Standalone	
No		Q	uarter End	ed
		31-03-2023	31-12-2022	31-03-2022
1	Total income from operations (net)	00.00	00.00	0.00
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-2.45	-0.85	-1.95
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.45	-0.85	-1.95
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3.38	-0.85	-1.95
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	3.38	-0.85	-1.95
6	Equity Share Capital	302.74	302.74	302.74
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	00.00	00.00	0.00
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted	0.11 0.11	-0.03 -0.03	-0.06 -0.06
	Earnings Per Share (after extra- ordinary items) (of Rs. 10/- each) Basic:	0.11	-0.03	-0.06

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results is available on the website of the Company i.e. www.indrenewable.com and the Stock Exchange i.e.

For IND Renewable Energy Limited

(Formerly Known as Vakharia Powe Place: Mumbai Date: 26-05-2023

W. H. BRADY & COMPANY LIMITED

CIN No: L17110MH1913PLC000367

Registered Office: 'Brady House', 4th Floor, 12-14 Veer Nariman Road, Fort, Mumbai 400001. Tel.: (022) - 22048361-65 Fax: (022) - 22041855, E-mail: bradys@mtnl.net.in Website: www.whbrady.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

YEAR ENDED MARCH 31, 2023

STANDALONE CONSOLIDATED **QUARTER ENDED** YEAR ENDED **QUARTER ENDED** No **Particulars** 31.03.2023 31.03.2022 31.12.2022 31.03.2023 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 31.12.2022 31.03.2023 31.03.2022 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited **Audited Audited** Audited **Audited** (Refer Note.4) (Refer Note.4 (Refer Note.6) (Refer Note.6 1 Total Income from Operation 704.49 739.52 594.9 2732.68 2297.76 1928.3 2020.69 1806.24 7607.96 6071.17 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional items) 19.8 91.52 54.61 238.23 218.45 233.48 233.13 215.1 928.44 670.02 Net Profit / (Loss) for the period before tax 91.52 54.61 238.23 218.45 233.48 233.13 215.1 902.48 670.02 (after Exceptional items) 19.8 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) 28.47 79.82 40.46 204.78 183.95 179.74 200.06 154.4 684. 502.89 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 103.74 31.4 151.15 192.36 628.86 578.72 42.9 264.2 219.49 145.35 6 Equity Share Capital 255 255 255 255 255 255 255 255 255 255 Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the 3742.66 3591.5 4803.42 4294.39 previous year Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic (in Rs.) 1.12 1.59 8.03 7.85 6.06 26.84 19.72 3.13

Diluted (in Rs.) NOTES:

The above audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 ("Financial Results") have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016 and other accounting principles generally accepted in India. The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 27, 2023.

1.59

8.03

7.21

7.05

7.85

- The above Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.whbrady.in).
- The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022 are derived after taking into account the unaudited financial information for the period of nine
- months ended December 31, 2022 and December 31, 2021 respectively.
 Earning per share are not annualised except for the year ended March 31, 2023 and March 31, 2022.
- The company has reviewed its deffered tax liability and recognised deffered tax liability of INR 19.80 lakhs in other comprehensive income out of which INR 3.36 lakhs pertains to March 31, 2023 and INR 16.44 Lakhs to previous financial years. Previous Period's figures have been regrouped/restated wherever considered necessary, to conform to current period classification.

3.13

1.12

For W. H. Brady & Co. Ltd.

Pavan G Morarka Chairman & Managing Director

26.84

Leader in providing E-Governance Solution

Managing Director Place: Mumbai Date: 27.05.2023

28.53 107.45 29.59 36.34 146.29

tered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASH Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759 Email ID: shareinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023 **Particulars**

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED

 Quarter ended
 Year ended
 Year ended

 31/3/2023
 31/12/2022
 31/3/2022
 31/3/2023
 31/3/2022

 Audited
 Un-Audited
 Audited
 Audited
 Audited
 1 Total Income from Operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / 29.59 36.34 28.53 146.29 107.45 or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or 100.20 62.71 Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited 2565.97 2477.39 Balance Sheet of the Previous Yea Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)

(a) Basic (b) Diluted 1). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 27, 2023.

2). The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the

 $Quarter \ and \ Year \ ended \ March \ 31, 2023 \ under \ Regulation \ 33 \ of \ the \ SEBI \ (Listing \ Obligations)$ and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available or Company website www.centenialindia.com and BSE Limited website: www.bseindia.com. for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

Vijay MAJREKAR Place : Mumbai, Maharashtra Managing Director ~ DIN: 00804808 Date: May 27, 2023

CIN: L67120MH1983PLC030316 Reg. Office: 31,Whispering Palms Shopping Center, Lokhandwala,

Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the quarter ended on 31st December, 2022.

nded Year en 2022 31.03.2 lited) (Audite .000 0.00	022 31.12.2021 ed) (Unaudited)
0.00	0.000
	1
334) 0.87	73 (0.883)
334) 0.87	73 (0.883)
334) 0.87	73 (0.883)
9.00 199.0	00 199.000
	334) 0.8 334) 0.8

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

For Milgrey Finance and Investments Limited Abhay Gupta, Director DIN: 02294699

IND Renewable Energy Limited (Formerly Known as Vakharia Power Infrastructure Limited)

0.11 -0.03 Diluted:

Abhay Gunta, Director

(Rs. In Lakhs except EPS)

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

APRI GLOBAL नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, HOUSING FINANCE LIMITED) लोअर परेल, मुंबई-४०००१३, **सर्कल कार्यालय**ः कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, ९बी २ रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-११००६०

जोडपत्र IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (सीजीएचएफएल) प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकत अधिकारी दारे मागणी सचना जारी करून खालील नमद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसात करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यार असमर्थ ठरल्याने. कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार ज— नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	कब्जाची तारीख
a÷	(कर्ज खाते क्र. एलएनएचईपीयुएन०००१८७९६ खराडी शाखा) इंदरसिंग प्यारसिंग राजपुरोहित (कर्जदार) रेखाकुमारी हिरसिंग राजपुरोहित (सहकर्जदार)	दुकान क्र. ०३, तळमजला, लक्ष्मी टॉवर, जिमन धारक स.क्र. १२७ वर स्थित, हिस्सा क्र. १, मोजमापित अंदाजे २७.६९ चौ.मीटर्स, गाव मांजरी बुदुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र ४१९०२८ असलेल्या जिमन आणि बिल्डिंग, मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. सिमाबद्ध द्वारे: पूर्वेद्वारे- प्लॉट क्र. २८, २९, ३० आणि ३१, पश्चिमेद्वारे: ३० फूट रोड, उत्तरेद्वारे: प्लॉट क्र. ८, दक्षिणेद्वारे: प्लॉट क्र. ५.	०९-११-२०२२ रु. ११,९६,५९१/-	२३ -०५-२०२३
۲.	(कर्ज खाते क्र. एलएनएचएलपीयुएन०००१३९१९ पुणे शाखा) जगदिश दिनकर लोणकर (कर्जदार) सविता जगदिश लोणकर (सह-कर्जदार)	फ्लॅट क्र. २०१ (क्षेत्र मोजमापित ५७.६२ चौ.मी.), ३ रा मजला, जय गणेश कॉम्प्लेक्स, स. क्र. ५, हिस्सा क्र. १, ग्रामपंचायत ऑफिस जवळ, गुजर निंबाळकर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र-४११०४६ सह सध्याचे आणि भविष्यातील त्यावरील बांधकाम चे सर्व ते भाग आणि विभाग.	?४-०७-२०२१ रु. ?१,८६,४८८/-	२३-०५-२०२३
ठिक	गण : पुणे, दिनांक : २८-०५-२०२३	सही/- (प्राधिकृत अधिकारी), कॅप्री ग्लोबल हाऊसिं	ग फायनान्स लिमिटेड	सीजीएचएफएल)

CIN-L22219MH1987PLC042083

Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra) Website: www.orientpressltd.com, Email: share@orientpressltd.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

		Qu	arter Ende	ed	Year Ended		
Sr. No.	Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations (Net)	4,869.95	4,412.99	4,759.91	17,171.72	16,075.46	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	74.58	(85.07)	120.59	(441.85)	(556.49)	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	74.58	(85.07)	120.59	(441.85)	(556.49)	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	55.82	(63.34)	295.56	(338.51)	(359.81)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	57.14	(61.42)	303.64	(332.09)	(343.84)	
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	1		5,917.64	6,249.73	
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) * (a) Basic (b) Diluted	0.56 0.56	(0.63) (0.63)	2.96 2.96	(3.39) (3.39)	(3.60) (3.60)	
* N	ot annualised						

Notes:-

- (1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressItd.com
- (2) The above Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and thereafter have been approved by the Board of Directors at their meeting held on May 27, 2023.
- (3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- (4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable.

On behalf of the Board of Directors

Date : May 27, 2023 Place: Mumbai

For Orient Press Limited R.V. Maheshwari **Chairman & Managing Director**

E ION EXCHANGE Refreshing the Planet

Regd. Office: Ion Exchange (India) Limited, Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011. | www.ionindia.com | CIN: L74999MH1964PLC014258

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

						INR in Lacs		
\Box		Standalone						
Sr.		(Quarter Endec	d	Year	Ended		
No.	Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022		
·	<u> </u>	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
		(refer note 3)	<u>'</u>	(refer note 3)				
1.	Revenue from operations	62,044	49,607	46,566	189,217	150,936		
2.	Other income	524	1,282	1,927	4,680	4,613		
3.	Total income	62,568	50,889	48,493	193,897	155,549		
4.	Profit before tax	9,194	6,464	8,893	24,537	20,875		
5.	Net profit after tax	7,217	4,737	6,622	18,471	15,422		
6.	Total comprehensive income	7,089	4,701	6,421	18,235	15,275		
7.	Paid-up equity share capital	1,467	1,467	1,467	1,467	1,467		
8.	Other equity (excluding revaluation reserves)	()	, '	1	92,282	75,275		
9.	Earnings per equity share (EPS) (not annualised)	()	, '	'	, ,	. [7		
	[Refer note 4]	()	, '	'	, ,	. [1		
	a) Basic EPS (INR)	58.71	38.53	53.86	150.26	125.44		
	b) Diluted EPS (INR)	58.71	38.53	53.86	150.26	125.44		

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

						INR in Lacs			
		Consolidated							
Sr.		C	Quarter Ende	d	Year Ended				
No.	Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022			
		Audited (refer note 3)	Unaudited	Audited (refer note 3)	Audited	Audited			
1.	Revenue from operations	64,748	51,212	49,636	198,961	157,687			
2.	Other income	549	1,257	2,118	4,107	4,170			
3.	Total income	65,297	52,469	51,754	203,068	161,857			
4.	Profit before tax	10,219	6,517	10,667	25,777	21,691			
5.	Net profit after tax	8,119	4,769	8,320	19,496	16,169			
6.	Total Comprehensive Income	7,952	4,649	8,107	19,330	16,069			
7.	Paid-up equity share capital	1,423	1,423	1,423	1,423	1,423			
8.	Other equity (excluding revaluation reserves)				81,926	64,143			
9.	Earnings per equity share (EPS) (not annualised)								
	[Refer note 4]								
	a) Basic EPS (INR)	68.90	40.53	70.07	165.95	137.30			
	b) Diluted EPS (INR)	68.90	40.53	70.07	165.95	137.30			

Place : Mumbai

Date : 26th May 2023

- 1) The Board of Directors has recommended a dividend of INR 12.50 [125%] per equity share having face value of INR 10 each for the financial year ended 31st March 2023.
- 2) The above financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') have been reviewed by the Audit Committee at a meeting held on 26th May 2023 and approved by the Board of Directors at their meeting held on 26th May 2023. The financial results are prepared in accordance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies.
-) The figures of last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited year to date figures upto the third quarter ended 31st December of the respective years which were subjected to limited review.
- 4) Earnings per equity share includes Ind AS impact of consolidation of 2,368,939 equity shares and 4,675 equity shares held by IEI Shareholding (Staff Welfare) Trusts and HMIL Shareholding (Staff Welfare) Trusts respectively.
- 5) The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter and year ended 31st March 2023 filed with BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full formats of standalone and consolidated financial results for the quarter and year ended 31st March 2023 are available on the stock exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com as well as on the company website at www.ionexchangeglobal.com.

For Ion Exchange (India) Limited

Chairman and Managing Director

जाहीर नोटीस CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED

सूचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की गाव

निलेमोरे. पांचाळ नगर, नालासोपारा (प),

ता. वसई जिल्हा पालघर येथे वसलेल्या एम

पी कॉ. ऑप. एचएस. लि. (सोसायटी) नमूद

एन. ए. जमीन धारण केलेला एस क्र. ८३/ए,

प्लॉट क्र. ७५, क्षेत्र ४१६ चौ. मी. आणि एस.

क्र. ८३/ ए, प्लॉट क्र. ७६, क्षेत्र ४१८ चौ. मी.

एम पी कॉ. ऑप. एचएस. लि. (सोसायटी)

ने उपरोक्त नमूद जिमनीचे पुनर्विकासाचे

अधिकार श्री कृष्ण डेवलपर्स, ज्यांचे कार्यालय

००२, विष्णू निवास, व्ही.एस. मार्ग, विरार

(पर्व), असलेले ह्यांच्याशी पनर्विकास पत्र

दिनांकित २/४/२०२३ अनुसार देण्यात आले

आहेत. नमूद पत्रानुसार श्री कृष्ण डेवलपर्स

आता नमूद एम पी कॉ. ऑप. एचएस. लि.

नमूद जिमनीवर विक्री, भाडेतत्व,

अदलाबदल, गहाण, धारणाधिकार, न्यास,

सविधाधिकार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे

कोणत्याही स्वारस्याचा दावा करणाऱ्यानी

सदर सूचना प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या

आत येथे खाली देण्यात आलेल्या पत्त्यावर

समर्थनार्थ असलेल्या कागदपत्रांच्या आधारे

लेखी कळवावे. असे जर न झाल्यास

नमूद जिमनीवर कोणताही दावा नसल्याचे

सही/-

वकील, नयन बी. जैन

५, वर्तक हॉल, १ ला मजला,

आगाशी रोड, विरार (पश्चिम)

समजण्यात येईल.

(सोसायटी) चा पुनर्विकास सुरु करतील.

चे मालक आहेत.

Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401, MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759 Email ID: shareinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com Statement of Standalone Audited Financial Results for (Rs. In Lakhs)

the Quarter and Year ended March 31, 2023

					31/3/2023	real ellueu
No.	Particulars	31/3/2023	31/3/2023 31/12/2022 31/3/2022			31/3/2022
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1304.72	1315.37	1179.49	5278.47	4447.12
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and /					[
	or Extraordinary items)	29.59	36.34	28.53	146.29	107.45
3	Net Profit / (Loss) for the period					
	before tax (After Exceptional and /					[
-	or Extraordinary items)	29.59	36.34	28.53	146.29	107.45
4	Net Profit / (Loss) for the period					
	after tax (After Exceptional and/or					ĺ
	Extraordinary items)	14.05	27.86	8.16	100.20	62.71
5	Total Comprehensive Income for					
	the period (comprising profit / (Loss)					1
	for the period (after tax) and Other					[
	Comprehensive Income (after Tax))	14.05	27.86	8.16	88.59	62.71
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation					
	Reserve) as shown in the Audited					[
	Balance Sheet of the Previous Year	-	-	-	2565.97	2477.39
8	Earnings Per Share (EPS)					ĺ
	(of Rs.10/- each) (for continuing					ĺ
	and discontinued operations)					
	(a) Basic	0.38	0.76	0.22	2.43	1.72
	(b) Diluted	0.38	0.76	0.22	2.43	1.72

- 1). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approve and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 27, 2023.
- 2) The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the $Quarter \ and \ Year \ ended \ March \ 31, 2023 \ under \ Regulation \ 33 \ of \ the \ SEBI \ (Listing \ Obligations$ and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available or $Company website www.centenial india.com \ and \ BSE \ Limited \ website: www.bsein dia.com.$ for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Place: Mumbai, Maharashtra Date: May 27, 2023

Vijay MAJREKAR Managing Director ~ DIN: 00804808 फॉर्म क्र. आयएनसी २६ कंपनी (स्थापना) नियम, २०१४ च्या नियम ३० अनुसार

महाराष्ट्र राज्यातील कपनीचे नोंदणीकृत कार्यालय कपनी निबधक मुंबई मधून कपनी निबंधक पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये स्थालांतरित करण्याबाबत सदर वर्तमानपत्रात

जाहिरात देण्यात येत आहे. केंद्र सरकार क्षेत्रीय संचालक पश्चिमी क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अधील उप-कलम (४) आणि कंपनी (स्थापना) नियम, २०१४ च्या नियम ३० च्या उप-कलम(५)च्या क्लाज(ए)च्या प्रकरणात

टेराम्याटिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमीटेड

सी. आय. एन.: यु९३०००एमएच२०१२पिटिसी२३२२७५

नोंदणीकृत कार्यालयः बी १००१ ओबेरॉय स्प्लेंडर जे व्ही लिंक रोड जोगेश्वरी पूर्व मुंबई ४०००६० (मुंबई आर ओ सी च्या अखत्यारित असणारे) याच्या संदर्भात. अर्जदार जाहिर सुचना

याद्वारे सामान्य जनतेला सुचना देण्यात येते कि २२ मे २०२३ रोजी झालेल्या विशेष ज्यावावरील मतदानाद्वारे जे २२ मे २०२३ रोजी झालेल्या कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बी १००१ ओबेरॉय स्प्लेंडर जे व्ही लिंक रोड जोगेश्वरी पूर्व मुंबई ४०००६० महाराष्ट्र राज्य म्हणजे कंपनी निबंधक मुंबई मधून कंपनी निबंधक पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या बी न डी एफ न ८ साईनगरी कॉ—ऑप हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड एस न २२०/१अ येरवडा पुणे ४११००६ महाराष्ट्र राज्य याजागी स्थालांतरित करण्यासाठी कपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये करावयाच्या फेरफारास समती मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचे प्रस्तावित आहे.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित स्थालातर प्रस्तावित स्थालातरणामुब कोणीही व्यक्ती ज्याच्या स्वारस्याला बाधा पोहोचणार असेल अश्यानी त्यांच्या/तिच्य स्वारस्यासदर्भात शपथपत्राद्वारे त्यांच्या/तिच्या स्वारस्यासदर्भात आणि हरकती क्षेत्रीय मचालक याचे कार्यालय पश्चिम क्षेत्र, कपनी व्यवहार मंत्रालय एव्हरेस्ट, ५ वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह मुंबई ४००००२ याना सादर सूचनेच्या १४ (चौदा) दिवसाच्या आत रेजिस्टर गोस्टद्वारे पाठवावे आणि त्याची प्रत अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

अर्जदाराच्या वतीने आणि करिता

अजित चद्रशेखरन ठिकाण : मुबई संचालक दिनांक : २२/०५/२०२३ डी. आय. एन. क्र. ०७५४६९२८

Ideas Create. Values Protect.

Consolidated Financial Results for the quarter and year ended 31 March 2023

(₹ in Crores)

			Quarter Ended		Year E	nded
	Particulars	March 31, 2023 (Audited)	December 31, 2022 (Reviewed)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2022 (Audited
	Total income from operations	3,027.03	2,172.61	1,932.93	8,632.58	7,212.60
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	148.49	138.02	85.59	384.72	227.3
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	148.49	138.02	85.59	384.72	227.3
	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	172.11	121.53	45.38	405.55	212.0
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	174.41	170.97	(33.23)	424.13	92.6
,	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.84	89.82	89.82	89.84	89.8
	Reserves (excluding Revaluation Reserves)	NA	NA	NA	6,277.43	6,075.4
	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)					
	- Basic (Not Annualised)	1.66	1.13	0.47	3.83	2.1
	- Diluted (Not Annualised)	1.66	1.13	0.47	3.83	2.1

- The above is an extract of the detailed format of quarter and year ended consolidated financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other and the Company's website (www.edelweissfin.com).
- The consolidated financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') and its subsidiaries and trusts (together referred as 'Group') and associates for the quarter and year ended 31 March 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on
- The consolidated financial results of EFSL for the quarter and year ended 31 March 2023 have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company and the auditors have

Standalone Financial Results for the quarter and year ended 31 March 2023

(₹ in Crores)

	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		March 31, 2023 (Audited)	December 31, 2022 (Reviewed)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2022 (Audited
	Total income from operations	2,453.92	82.27	428.59	3,088.69	1,372.47
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,271.44	(72.51)	341.39	2,314.64	854.74
	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,271.44	(72.51)	341.39	2,314.64	854.74
	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,305.40	(64.60)	339.56	2,388.23	933.36
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,305.43	(64.60)	339.55	2,388.26	933.35
	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.84	89.82	89.82	89.84	89.82
	Reserves (excluding Revaluation Reserves)	NA	NA	NA	7,165.42	4,910.40
	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)					
	- Basic (Not Annualised)	25.27	(0.72)	3.78	26.19	10.44
	- Diluted (Not Annualised)	25.26	(0.72)	3.78	26.19	10.43

Mumbai, 26 May 2023.

- The above is an extract of the detailed format of quarter and year ended standalone financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone financial results are available on the website of Stock exchange (www.bseindia.com and www.nseindia.com)
- The standalone financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') for the quarter and year ended 31 March 2023 have been reviewed and recommended by the company of th
- $the Audit \, Committee \, and \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, at \, their \, respective \, meetings \, held \, on \, 26 \, May \, 2023.$ The standalone financial results of EFSL for the quarter and year ended 31 March 2023 have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued

On behalf of the Board of Directors

Rashesh Shah

Chairman



Edelweiss Financial Services Limited

CIN: L99999MH1995PLC094641, Regd. Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website: www.edelweissfin.com

Raiesh Sharma